

May 30, 2024

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051. **BSE Limited** 

Phirozee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Subject: Newspaper advertisement on Notice of transfer of equity shares of the Company to IEPF Authority

Ref.: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015

Ref.: Scrip ID - STLTECH/ Scrip Code - 532374

Dear Sir/Madam,

Pursuant to the above referred regulation, this is to inform you that individual intimation letters as required to be sent to the respective shareholders informing them regarding transfer of shares to the demat account of IEPF Authority, are being dispatched at their latest available addresses.

An advertisement dated May 29, 2024 to this effect has been published in English and Marathi newspapers for the information of members in accordance with IEPF Rules.

Copies of the said advertisements are attached for your information and records.

The same is also being hosted on the company's website at <a href="www.stl.tech">www.stl.tech</a> under 'Investors' tab.

Thanking you,

Yours faithfully,
For Sterlite Technologies Limited

#### **Amit Deshpande**

General Counsel & Company Secretary (ACS 17551)

Encl.: As above.

## **APPOINTMENTS**



## सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

**ENGAGEMENT OF RETIRED PUBLIC SECTOR BANK** OFFICERS (SCALE II/III/IV) AS FACULTY MEMBERS IN **CENTRES FOR LEARNING & DEVELOPMENT ON CONTRACTUAL BASIS** 

Central Bank of India invites applications for engaging retired Scale Il/III/IV Public Sector Bank Officers as Faculty Members in its Centres for Learning & Development (CLDs) in Chandigarh, Chennai, Kolkata Muzaffarpur, Nagpur, Patna, Pune and Raipur on contractual basis for FY

Details are available at the Recruitment section on Bank's websi https://www.centralbankofindia.co.in. GENERAL MANAGER Date: 29.05.2024 Place: Mumbai (L&D)



## STERLITE TECHNOLOGIES LIMITED

Registered Office: 4th Floor, Godrej Millennium, Koregaon Road 9, STS 12/1, Pune-411 001, Maharashtra, India. CIN: L31300PN2000PLC202408, Phone: +91-020-30514000, Fax: +91-020-30514113, Email id: secretarial@stl.tech, Website: www.stl.tech

### NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS [For transfer of equity shares to demat account of the Investor **Education and Protection Fund (IEPF) Authority**

This notice is published pursuant to section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by Ministry of Corporate Affairs (MCA) as amended from time to time. The Rules, inter alia, contain provisions for transfer of all the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to the demat account of IEPF Authority.

Shareholders are requested to note that the final dividend declared for the financial year 2016-17, which remained unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be credited to the IEPF in August 2024. The corresponding shares on which dividend amount was unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

As per the Rules, the individual intimation letters as required to be sent to the respective shareholders informing them regarding transfer of shares, are being dispatched at their latest available addresses. The details of such shareholders and shares due for transfer to IEPF are being uploaded on the Company's website: www.stl.tech Shareholders are requested to refer the website to verify the details

In case no valid claim in respect of equity shares is received from the shareholders by July 25, 2024, the Company shall, with a view to complying with the requirement set out in the rules, transfer the shares to "DEMAT account of the IEPF Authority" by the due date, without any further notice, as per the procedure stipulated in the Rules which

- In case of shares held in physical form: the original share certificate(s) registered in the name of the shareholder will stand automatically cancelled and be deemed non-negotiable and the shares will be transferred to demat account of IEPF
- In case of shares are held in demat form: your demat account will be debited by transfer of shares directly to demat account of IEPF Authority.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF, pursuant to the said Rules. The shares/dividend transferred to IEPF can be claimed from IEPF Authority by making an application in the prescribed form IEPF-5 online after obtaining Entitlement Letter from the Company and sending the physical copy of the requisite documents enumerated in the form IEPF-5, to the Nodal Officer of the Company.

For ready reference, the Rules are made available under the 'Investors' section on the website of the Company www.stl.tech

Please feel free to contact the Company / M/s KFin Technologies Limited, Registra and Transfer Agent, in case you have any queries. Contact details are as follows:

Sterlite Technologies Limited 4th Floor, Godrej Millennium, Koregaon Road 9, STS 12/1, Pune 411001 Maharashtra Email: secretarial@stl.tech Tel.No.: 020-30514000 Website:www.stl.tech

M/s Kfin Technologies Ltd. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District Nanakramguda, Hyderabad – 500 032 Toll Free No.: 1800-309-4001 Email: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com

For Sterlite Technologies Limited Place : Pune Amit Deshpande General Counsel&Company Secretary Date: 29th May, 2024



## **DHAMPUR BIO ORGANICS LIMITED**

Regd office: Sugar Mill Compound, Village Asmoli, Sambhal. Moradabad, UP-244304
CIN: L15100UP2020PLC136939 Tel: +91-7302318313, E-mail: investors@dhampur.com, Website: www.dhampur.com, PUBLIC NOTICE OF CONVENING 4TH ANNUAL GENERAL MEETING THROUGH VC/OAVM

Notice is hereby given that the 4th Annual General Meeting ("AGM") of the members of Dhampur Bio Organics Limited ("the Company") will be convened on Friday, July 5, 2024 at 04:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") as per the provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated Jan 13,2021, 02/2022 dated May 5, 2022, 10/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated Sep 25, 2023 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA"), and Securities and exchange Board of India ("SEBI") Circular SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023 167 dated October 7, 2023 without the physical presence of the members at a commo enue. The deemed venue for the 4th AGM shall be the Registered office of the Company The VC/OAVM facility for the AGM shall be provided by National Securities Depositor imited (NSDL) to transact the business set out in the Notice convening the AGM. The attendance through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quo

n Compliance with the above-mentioned circulars, electronic copies of the Notice convening the AGM along with Explanatory Statement and the Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent by e-mail to those members who have registered. their email IDs with the Company/ M/s. Alankit Assignments Limited ("RTA") and Depository Participant(s) ("DPs"). The requirement of sending physical copies of the annual report has been dispensed with vide abovementioned MCA and SEBI Circular(s) lowever, the physical copies of the Notice of 4th AGM along with the Annual Repor shall be sent to the members who request the same at investors@dhampur.com. The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of the Company i.e., www.dhampur.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited

#### (NSDL) at www.evoting.nsdl.com. Manner of registration of e-mail address

For the limited purpose of sending the Notice of the AGM and Annual Report for the F 2023-24 through e-mail to those members holding shares in dematerialized form and vhose e-mail address is not registered with their Depository Participant, such members may also temporarily get their e-mail id registered by providing the Demat account details (CDSL-16 digits beneficiary ID or NSDL-16-digit DPID + CLID), name, client master or copy of Consolidated Account Statement, PAN Card (Self Attested Copy) Aadhar Card (Self Attested Copy) to Company at investors@dhampur.com / RTA e-mai id at rta@alankit.com or visit the link https://mailupd.alankit.com

It is clarified that for permanent registration of e-mail address, the Members are requeste to register the same with their respective Depository Participant Manner of casting vote(s)

The members will have an opportunity to cast their vote(s) on the businesses as set forth in the notice of the AGM through remote e-voting facility. The facility for e-voting will also be made available during the AGM to those members who have not casted their vote(s) through remote e-voting. The detailed procedure for e-voting before as well as during the AGM and attending the AGM through VC/OAVM will be provided in

#### Notice of the AGM. Record Date for payment of final dividend

The Company has fixed Friday, June 28, 2024 as the Record Date for determining the eligibility of members to receive final dividend. The dividend of Rs. 2.50/- per equity shares of face value Rs. 10 each has been recommended by the Board of Directors at their meeting held on April 24, 2024, for the year ended March 31, 2024, subject to the approval of shareholders at the AGM. The dividend, if approved will be paid within the stipulated period of 30 days from its declaration through electronic mode to those members whose updated bank account details are available, for members whose pank account details are not updated, demand drafts will be sent to their registere address. To avoid delay in receiving dividend, members are requested to register update their bank account details. Members may send their requests for change updation of address, bank account details, email address, nominations, etc. to their espective Depository Participant.

The Notice is being issued for the information and benefit of all the members of the company in compliance with the applicable circulars of MCA and SEBI

For Dhampur Bio Organics Limited

Ashu Rawat Date: May 29, 2024 Place: New Delhi Company Secretary



Regd. Off.: Plot No. 24, 25, 26 IMT Manesar, Sector-7, Gurugram-122050, Haryana Corp. Off.: Millennium Plaza, Tower-B, Sushant Lok-I, Sector-27, Gurugram-122002, Haryana. Tel.: + 91(124) 4715100 Fax: + 91(124) 2806085
Website: www.thehitechgears.com E-mail: secretarial@thehitechgears.com

Statement of Audited consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024

_	(₹ In Million, except pe				per share data)
S. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended
		31/03/2024	31/03/2023	31/03/2024	31/03/2023
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total income from operations	2,902.42	2,874.88	11,168.35	11,771.55
2.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	212.39	102.59	609.25	339.42
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)     Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)     Total Comprehensive income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		102.59	1,379.31	339.42
4.			166.44	1,142.53	231.14
5.			161.46	1,160.49	260.64
6.	Equity Share Capital	187.78	187.68	187.78	187.68
7.	Other equity as per statement of assets and liabilities			4,473.75	3,356.58
8.	Earning per share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	<ul><li>(a) Basic:</li><li>(b) Diluted:</li></ul>	9.49 9.48	8.87 8.86	60.86 60.73	12.32 12.30
NO	TES:-				

1) The above Audited Consolidated Financial Results have been reviewed by the Audit Committee at their meeti held on May 29, 2024 and thereafter approved by the Board of Directors in their meeting held on May 29, 2024

2) The Board of Directors have recommended a final dividend of Rs. 5.00 (Rupees Five Only ) per equity shares c Rs. 10/- (Rupees Ten only) each, i.e. 50% on the paid up share capital of the Company subject to the approval of the members at their Annual General Meeting.

The Nomination and Remuneration Committee of the Board of Directors of the Company vide its resolution dated January 09, 2024, has approved allotment of 10,186 Equity shares of Rs. 10/- each to the eligible employees of the Company pursuant to "The Hi-Tech Gears Limited Stock Incentive Plan, 2021". Therefore, the paid-up equity share capital of the Company has increased from Rs. 18,76,80,000/-consisting of 1,87,68,000 equity shares of  $Rs.\ 10/-\ each\ to\ Rs.\ 18,77,81,860/-\ consisting\ of\ 1,87,78,186\ equity\ shares\ of\ Rs.\ 10/-\ each\ shares\ of\ Rs.\ shares\ of\ Rs.$ 

During the period under review, The Hi-Tech Gears Canada Inc. ('THGCA'), a wholly owned step down subsidiary operating in Canada entered into Sale & lease back Agreement ('S&LB') with 1787377 Ontario Inc. on August 31 2023 for Land and Building located at Guelph, Ontario, Canada, where the plant of THGCA is located. The Income from exceptional items represents an amount of Rs. 770.06 Mn earned on account of Sale and Lease back transaction calculated in accordance with provisions of Ind-AS. The transaction was completed without affecting

The above is an extract of the detailed format of Consolidated Financial Results for the quarter and year endec March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. Additional information pursuant to Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 on Key standalone Audited financial information of the company is given below:

(₹ in million **Particulars** Quarter Quarter Year Year ended ended ended ended 31/03/2024 31/03/2023 31/03/2024 31/03/2023 (Audited) (Audited) (Audited) (Audited) Revenue from operations and other income 2,067.62 1,901.55 7,892.93 7,906.05 Profit before tax 196.47 137.32 647.26 693.95 162.18 Profit after tax 127.78 492.69

The full format of the Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 is available on the Stock Exchanges websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company's website

For and on behalf of the Board of Directors The Hi-Tech Gears Limited

Deep Kapuria **Executive Chairman** (DIN: 00006185)



Place : New Delhi

Date : May 29, 2024

## THE GREAT EASTERN SHIPPING CO. LTD.

Regd. Office: Ocean House, 134-A, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018 CIN: L35110MH1948PLC006472 Tel. No.: +91 (22) 66613000; Fax No.: +91 (22) 24925900

## NOTICE

#### Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (collectively referred to as "the Rules").

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been encashed/claimed by the shareholders and remain unpaid for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) The Company has sent individual communication to all shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority on September 9, 2024, who have not encashed their dividend for past seven years.

Shareholders are requested to claim the dividend due to them by making an application (along with ISR Forms, full bank mandate details, original cancelled cheque leaf, and selfattested copies of Pan Cards of all the holders) immediately to KFin Technologies Limited., the Registrars and Transfer Agents of the Company, on or before August 25, 2024. If shareholders fail to claim the dividend, their shares in the Company will be transferred to the IEPF Authority The Investor Service Request Forms (ISR Forms) are available at the website of our RTA at https://ris.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx.

As per SEBI norms outstanding payments will be credited directly to the bank account if the folio is KYC Compliant. Please also note that in the absence of bank details registered agains: your account with the RTA / Depository Participant, the payment of outstanding dividend amount cannot be effected.

In case the dividends are not claimed by the said date, the Company would initiate necessary action for transfer of shares held by you to IEPF without any further notice, in accordance with the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and equity shares so transferred to IEPF pursuant to the said Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of shares to IEPF as per Rules and upon such issue, the Company shall inform the Depository by way of Corporate Action to convert the duplicate share certificates into demat form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the rules. The equity shares held in demat form are also liable to be transferred to the IEPF by the Company by way of corporate action.

The Company will upload details of such shareholders (including name, Folio No./ DP ID & CI ID) and shares due for transfer to IEPF Authority on its website - www.greatship.com.

Shareholders may note that both the unclaimed dividend and shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

In case the Company does not receive any communication from you by August 25, 2024, all such shares in physical form will be transferred to IEPF Authority by the due date as per the procedure stipulated in the Rules. In case shares are held in demat form, the Company will initiate corporate action for transfer of such shares to IEPF Authority from the shareholder's depository account by due date as per the procedure stipulated in Rules.

Please feel free to contact the Company/ KFin Technologies Ltd. in case you have any queries or need any assistance in this regard at the following address/ e-mail/ telephone numbers:

#### The Great Eastern Shipping Co. Ltd. **KFin Technologies Limited**

Ocean House, 134/A. Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 018 **Tel:** 022-66613000/24922100 Email: shares@greatship.com

Place: Mumbai

Date: May 29, 2024

Unit: The Great Eastern Shipping Co. Ltd. Selenium Tower-B, Plot No 31 - 32 Financial District, Nanakramguda, Serilingampally, Gachibowli, Hyderabad - 500 032, Telangana, India. Tel: +91 40 6716 2222 Email: einward.ris@kfintech.com

This notice is available on the websites of the National Stock Exchange (www.nseindia.com), Bombay Stock Exchange (www.bseindia.com), and on the Company's website (<u>www.greatship.com</u>).

For The Great Eastern Shipping Co. Ltd.

Sd/-**Anand Punde Company Secretary** Email: shares@greatship.com Web: www.greatship.com



**Short Notice Inviting Tenders** Central Bank of India Invites e-bids for Tender No. 405 RFP for "Supply Installation and Maintenance of IBN

Deadline for Tender submission i

ww.centralbankofindia.co.in Chief Manager-Admir

19/06/2024 up to 15:00 hrs. For details, please visit our website

**TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED** N

A Tata Power and Delhi Government Joint Venture TATA POWER-DDL Regd. Office: NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi 110 009 Tel: 66112222, Fax: 27468042, Email: TPDDL@tatapower-ddl.com
CIN No.: U40109DL2001PLC111526, Website: www.tatapower-ddl.com

## CORRIGENDUM / TENDER DATE EXTENTION May 30, 2024

<b>Tender Enquiry No.</b> Work Description	Previously Published Date	Revised Due Date & Time of Bid Submission/ Date & time of opening of bids
TPDDL/ENGG/ENQ/200001671/24-25 RC for Supply of ACSR Conductors at Tata Power-DDL Site / Stores	30.04.2024	31.05.2024 at 1530 Hrs/ 31.05.2024 at 1600 Hrs

Complete tender and corrigendum document is available on our

vebsite www.tatapower-ddl.com→Vendor Zone → Tender / Corrigendum Documents Contracts - 011-66112222



Asset Reconstruction Company (India) Ltd. (Arcil) Acting in its capacity as Trustee of Arcil-Arcil-CPS-001-VI Trust and Arcil-CPS-021-I-Trust set up in respect of financial assets relating to Sri Lalitha Cement Industries Ltd. (In Liqn. Arcil office:- The Ruby, 10th floor, 29, Senapati Bapat Marg, Dadar (West)
Numbai-400 028, Website: www.arcil.co.in; CIN-U65999MH2002PLC134884

PUBLIC NOTICE FOR SALE THROUGH ONLINE E-AUCTION IN EXERCISE OF THE POWERS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT) READ WITH RULES 6, 8 & 9 OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Notice is hereby given to the public in general and to the Borrower (s) / Guarantor (s) / Mortgagor (s), in particular, that the below described immovable& movable property/ies mortgaged/charged to the Asset Reconstruction Company (India)
Limited, acting in its capacity as Trustee of Arcil - CPS - 001- VI Trust (SBI) and Arcil - CPS - 021- I Trust (SBOP) "Arcil") (pursuant to the assignment of financial asset by State Bank of India (SBI) & State Bank of Patiala (SBoP) to Arcilvide registered Assignment Agreement dated June 30, 2014 (SBI) and June 27, 2014 (SBOP)), will be sold on **"As is** where is", "As is what is", "Whatever there is" and "Without recourse basis" by way of online e-auction, for recovery of outstanding dues together with further interest, charges and costs etc., as detailed below in terms of the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rules6 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Name of the Borrower	Sri Lalitha Cement Industries Ltd. (in liqn), Address: Flat No.301, 304, Summit Apartments, 5-1-188/2, 3rd Floor, Hill Fort Road, Saifabad, Hyderabad-500 004.
Name of the Guarantors/ Co-Borrowers/ Mortgagors	1. P.Parvathi, 2. S.Madhu Chandra, 3. P.Padmavathi, 4. Gutta Sudheer, 5. B.Yadagiri, 6. P.Subba Raju, 7. P.Nagajapathi Raju, 8. P.Lakshmipati Raju, 9. Ms. Nirupama (legal heir of Late N.Anoop Kumar & Late N.Aswin Kumar - since deceased), 10. S.Narayana Raju, 11. A.Venkateswara Reddy, 12. P.Nagamani, 13. M/s. Rayudu Enterprises
Outstanding amount as per SARFAESI Notice dated 27.08.2012	
Possession	Arcil has taken physical possession as per provisions of SARFAESI Act, 2002 on 09-07-2018.
Date of Inspection	May 30, 2024 to June 19, 2024
Earnest Money Deposit (EMD)	Rs.8.10 Crore (Rupees Eight Crore Ten Lacs Only) The Earnest Money has to be deposited by way of RTGS Favouring "Asset Reconstruction Company (India) Ltd.", Current Account: 02912320000561, HDFC Bank Limited, Branch: Lower Parel, Mumbai, IFSC Code: HDFC0000291
Last Date for submission of Bid & EMD	June 20, 2024 by 1:00 p.m.
Reserve Price	Rs.81.00 Crore (Rupees Eighty One Crore Only)
Bid Increment	Rs.5.00 lacs & in such multiples
Date & Time of E-Auction	June 20, 2024 at 03:00 p.m
Pending Litigations known to ARCIL	Not Known
Encumbrances/Dues known to ARCIL	Salary payable - Rs.2.30 crore     Statutory dues payable (breakup not available) - Rs.1.62 crore     Outstanding payable (details not available) - Rs.20.60 crore     Letter received from Electricity Department dated July 09, 2022 - Rs.1.18 cr
	DESCRIPTION OF THE SECURED ASSET BEING AUCTIONED.
	ri Lalitha Cement Industries Limited: Description of secured assets: Factory land
admeasuring acres 100.38 g	juntas and building thereon situated at Sy.No.300/D, 300/D/5, 300/D/6, 300/D/1/2, 300/D/1/3,

adnicastining actes 160.25 guinas and building interest situated at Systocolor, 300/D/14, 318, 300/E/8, 132, 247/A, and 300/R situated at Raghunadhapalem Village, Gundlapally Village, Pedaveedt Revenue Village, Mattampally Mandal Registration Sub District Huzurnagar, Registration Dist. Nalgonda, Telangana with all movables (plant and machinery) thereon owned by Sri Lalitha Cement Industries Limited. (Note - Applicable GST on sale of movables will be borne by buyer. Estimated value of movables is Rs.56.65 crore

The detailed description of land area (Acre 100.38 guntas) is mentioned below: All that land in Ac.10.00 Guntas in Sy. No. 300/e/8, equivalent to 4-04 Hectare, situated at Raghunadhapalem Revenue Village & Grampanchayat, Mattampally Mandal, Registration Sub Dist. Huzur nagar, Registration Dis Nalgonda, and Bounded by:- North: Land of Lalitha Cements Limited, Raghunadhapalem, South: Land of Gunda

Koteshwara Rao, East: R & B Road, West: Land of lalitha Cements Limited, Raghunadhapalem All that land in Ac.6.00 Guntas in Sy.No.300/D/1/2, equivalent to 2-41 Hectare, situated at Raghunadhapalem Revenue Village & Grampanchayat, Mattampally Mandal, Registration Sub Dist. Huzur nagar, Registration Dist Nalgonda, and Bounded by:- North: Land of Lalitha Cements Limited, Raghunadhapalem, South: Land of Reddicherla Seetharam Raju, Chennapai Sudhakar Raju & others, East: Road & Government land, West: Land of Kanaparthi Durga Prasad

All that land in Ac.10.00 Guntas in Sy. No. 132, equivalent to 4-04 Hectare, situated at Gundlapally Revenue Village & Grampanchayat, Mattampally Mandal, Registration Sub Dist. Huzur nagar, Registration Dist Nalgonda, and Bounded by:- North: Land of Salavadi Seetharamaiah and others & L.C.L, South: Land of Salavadi Subba Rao 8 others, **East**: Land of Lalitha Cements Limited, Raghunadhapalem, **West**: Land of Karnati Chenna Reddy All that land ofAc.9.32 Guntas in S.No. 318, of Raghunadhapalem Village, Mattampally Mandal, Nalgonda District as

per the Proceeding No.E2/13405/2006 dated. 12-6-2007 District Collector, Nalgonda All that land in Ac.7-10 Guntas in Sy.No. 300/D/1/4, Ac.0-30 Guntas in Sy.No. 300/D/1/3, total admeasuring land Ac 8-00 Guntas equivalent to 3-23 Hectare situated at Raghunadhapalem Revenue Village, & Grampanchyat, Mattampall Mandal Registration Sub Dist. Huzur Nagar, Registration Dist. Nalgonda, and Bounded by:- North: Land o Abdul Sathar and Chaganti Venkateswarlu, **South:** Land of Lalitha Cements Limited, Guntaka, Saidi Reddy, **East:** Land of Lalitha Cements Limited, Raghunadhapalem, West: Land of Chalvadi Seetharamaiah & Karnati Chenna Reddy

All that land in Ac.3-00 Guntas in Sy.No. 300/D/5, Ac.3-00 Guntas in Sy.No. 300/D/6, total admeasuring land Ac 6-00 Guntas Equivalent to 2-41 Hectare situated at Raghunadhapalem Revenue Village, & Grampanchyat, Mattampally Mandal Registration, Sub Dist. Huzur Nagar, Registration Dist Nalgonda, and **Bounded by:- North:** Land of Kanaparthi. Durga Prasad and Venkateswarlu, South: Land of Lalitha Cements Limited, Raghunadhapalem, East: Land of Lalitha Cements Limited Raghunadhanalem West: Land of Kanaparthi, Durga Prasad and Venkateswarlu

VII. All that land in Ac.12-34 Guntas in Sy.No. 300/D. Ac.3-06 Guntas in Sy.No.300/D/1/4, total admeasuring land Ac. 16-00 Guntas equivalent to 6-47 Hectare situated at Raghunadhapalem Revenue Village, & Grampanchyat Mattampally Mandal Registration, Sub Dist. Huzur Nagar, Registration Dist. Nalgonda, and Bounded by:- North: Land of Lalitha Cements Limited, Raghunadhapalem, South: Land of Bobbala, Latchi Reddy, East: R & B Road West: Land of Lalitha Cements Limited, Guntaka, Saidi Reddy

VIII. All that land in Ac.6-17 Guntas in Sy.No. 300/D/1/3, Ac.11-23 Guntas in Sy.No. 300/D/1/2, total admeasuring land Ac 18-00 Guntas equivalent to 7-29 Hectares situated at Raghunadhapalem Revenue Village, & Grampanchyat Mattampally Mandal Registration, Sub Dist. Huzur Nagar, Registration Dist. Nalgonda, and **Bounded by:- North**. Land of Land of AbdulSathar and others, South: Land of Lalitha Cements Limited, Ragunadhapalem, East: R & E Road, West: Land of Lalitha Cements Limited, Ragunadhapalem.

IX. All that land in Ac.10-00 Guntas in Sy.No. 318, equivalent to 4-01 Hectares situated at Raghunadhapalem Revenue Village, & Grampanchyat, Mattampally Mandal Registration, Sub Dist, Huzur Nagar, Registration Dist, Nalgonda, and Bounded by:- North: Donka, South: Land of Lalitha Cements Limited, Ragunadhapalem, East: Road, West: Land of Lalitha Cements Limited, Ragunadhapalem All that land in Ac.2-00 Guntas in Sv.No. 300/R, equivalent to 0-81 Hectares situated at Raghunadhapalem Revenue

Village, & Grampanchyat, Mattampally Mandal Registration, Sub Dist. Huzur Nagar, Registration Dist. Nalgonda, and Bounded by:- North: Donka, South: Gundlapalli Revenue, East: Land of Sri Lalitha Cement Industries Limited West: Pedayeedu Revenue( Salvadi Seetharamajah)

XI. All that land in Ac.5 -06 Guntas in Sy.No. 247/A, equivalent to 2-07 Hectare situated at Pedaveedu Revenue Village & Grampanchyat, Mattampally Mandal Registration, Sub Dist. Huzur Nagar, Registration Dist. Nalgonda, and Bounded by:- North: Donka, South: Gundlapalli Revenue, East: Land of Sri Lalitha Cement Industries Limited West: Land of Salvadi Seetharamajah

## **TERMS AND CONDITIONS:**

The Auction Sale is being conducted by the Authorised Officer under the provisions of SARFAESI Act with the aid and through e-auction. Auction/ Bidding shall be only through "Online Electronic Mode" through the website www.arcil.co.in The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid Document and as per the procedure se out therein. Bidders may go through the website of ARCIL, www.arcil.co.in and the link mentioned herein above as

well as the website, for bid documents, the details of the secured asset put up for auction/ obtaining the bid forms. 3. The bidders may participate in the e-auction quoting/ bidding from their own offices/ place of their choice. Internet connectivity shall have to be arranged by each bidder himself/itself. The Authorised Officer/ ARCIL/ service provider shall not be held responsible for the internet connectivity, network problems, system crash down, power failure etc.

For details, help, procedure and online training on e-auction, prospective bidders may contact Mr. Meraj Sayed, Contact Number: + 91 9820485425, email id: meraj.sayed@arcil.co.in and Mr. Srinivasa Yekabote, Contact Number: +91 9821232244, email id: srinivasa.yekabote@arcil.co.in

All the intending purchasers/ bidders are required to register their name in the portal mentioned above as www.arcil.co.ii and get user ID and password free of cost to participate in the e-auction on the date and time as mentioned aforesaid

For inspection of the property or more information, the prospective bidders may contact Mr. Meraj Sayed, at the above mentioned address or + 91 9820485425email id: meraj.sayed@arcil.co.in and Mr. Srinivasa Yekabote, at abovementioned address or at +91 9821232244 email id: srinivasa.yekabote@arcil.co.in

At any stage of the auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-pone the

auction without assigning any reason thereof and without any prior notice. The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, applicable GST on the purchase consideration, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the secured asset

conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law. The intending bidders should make their own independent enquiries/ due diligence regarding encumbrances, title of secured asset put on auction and claims/rights/dues affecting the secured assets, including statutory dues, etc., prior to submitting

their bid. The auction advertisement does not constitute and will not constitute any commitment or any representation o ARCIL. The Authorized Officer of ARCIL shall not be responsible in any way for any third-party claims/rights/dues. 10. The particulars specified in the auction notice published in the newspapers have been stated to the best of the informatio

of the undersigned; however undersigned shall not be responsible / liable for any error, misstatement or omission. 11. In the event of and on later development due to intervention/order of any court or tribunal save appropriate lega opinion and legal remedy available to ARCIL, if the sale is required to be cancelled ARCIL shall refund the "EMD" and

or 'Sale Proceeds' only without interest. The Purchaser/ Bidder shall have no right to raise any claim, against ARCIL

or its officers, of whatsoever nature with respect to loss, damages, costs/expenses, loss of business opportunity etc. 12. The Borrower/ Guarantors/ Mortgagors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of the above mentioned auction sale. 13. In the event, the auction scheduled hereinabove fails for any reason whatsoever, ARCIL has the right to sell the secured asset by any other methods under the provisions of Rule 8(5) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and

Sd/- Authorized Officer Asset Reconstruction Company (India) Ltd.
Trustee of Arcil - CPS - 001- VI Trust & Arcil - CPS - 021- I Trust Place: Mumbai Date: May 30, 2024

जाहिरात क्र. ०७/२०२३. जाहिरात क्र. ०९/२०२३

🛂 🔁 पारेषण व जाहिरात क्र. ०१/२०२४ करीताचे शुध्दीपत्रक

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये अनुक्रमे जाहिरात क्र. ०७/२०२३ दि.

०४.१०.२०२३ अन्वये सहाय्यक अभियंता (पारेषण) सरळसेवा भरतीअंतर्गत, जाहिरात

क्र.०१/२०२४ दि. १९.०१.२०२४ अन्वये सहाय्यक अभियंता (पारेषण) अंतर्गत

अधिसूचनेद्वारे व जाहिरात क्र. ०९/२०२३ दि. २०.११.२०२३ अन्वये विद्युत सहाय्यक

(पारेषण) (कत्राटी) सरळसेवे अंतर्गत या पदांची रिक्तपदे भरण्याकरीता जाहिराती

कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच, याबाबत विविध

सदर जाहिरातींच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जांची नोंदणी करण्याकरीता वेबलिंक(URL)

कपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली होती. जाहिरातीतील नमुद

वेळापत्रकानुसार अर्ज करण्याची अंतीम तारिख दि.२४.१०.२०२३, दि. १०.१२.२०२३ व

दि. १९.०२.२०२४ होती. त्या अनुषगाने, 'उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले परंतु सदर

दरम्यान, शासन निर्णय दि. २७.०२ २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागास

वर्गाकरीता आरक्षणाची तरतुद लागू करण्यात येणार असल्यामुळे सदरच्या जाहिरातीमध्ये

दिलेली आरक्षण वर्गवारी सद्यस्थितीत मागे घेण्यात येत आहे. नवीन सुधारीत

बिंदूनामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल व उमेदवारांना

अर्ज करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात येईल. तसेच सदर भरती प्रक्रिया मा. उच्च

न्यायालय मुंबई येथे रिट याचिका क्र. ३४६८/२०२४ व इतर याचिकाबाबत

मा.न्यायालयाचा आदेशाच्या अधीन राहून करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज

भरले आहेत त्यांनी पुनश्चः अर्ज भरण्याची आवश्यकता राहणार नाही. सुधारीत रिक्तपदे,

URL Link इ बाबतचे प्रसिद्धीपत्रक लवकरच कंपनीच्या <u>www.mahatransco.in</u> या

संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. उक्त पदाकरीता मूळ जाहिरातीमध्ये नमूद

सही /-

मुख्य महाव्यवस्थापक (मासं)

केलेले शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती इत्यादी अबाधित राहतील.

पुणे अर्बन को-ऑप. बँक लि. पुणे

मुख्य कार्यालय : २४, लोंबर बिल्डींग, कसबा पेठ, पुणे. –४११ ०११

ताबा नोटीस

(स्थावर मिळकतीसाठी (दी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स्, २००२ मधील नियम ८ (१) नुसार)

नयनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत प्राप्त झालेल्या कलम १३(१२) अन्यये आणि दि सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) नियम २००२ मधील नियम ३ नुसार कर्जेदार कर्जदार **१) मे. डब्ल्यु एस डेव्हलपर्स (भागीदारी संस्था) जयंत चंद्रकांत वायदंडे, योगेश वसंतराव शेलार** 

व्यवसायाचा पत्ता— शॉप नं.१३, सुमित प्लाझा, मार्केट यार्ड, पुणे ३७ आणि **जामिनदार २) श्री. राकेश नवीनचंद्र भोसले** रा. स.नं.४०, सी/७, सुभाषनगर, विश्रांतवाडी

पुणे १५ कामाचा पत्ता– एस. आर स्क्रेअर प्रॉपर्टीज, जी/२१, अशोका मॉल, बंडगार्डन रोड, पुणे ४११००१ **३) श्री. संजय बबनराव बोडरे** रा. फ्लॅट नं.२०२, ए विंग, श्री

. चंकटेश्वरा विहार, सत्याम अपार्टमेंट, दत्तनगर, पुणे व्यवसायाचा पत्ता– शुभम एन्टरप्राईजेस, फ्लॅट नं.७०२, ए विंग, श्री व्यंकटेश्वरा विहार, सत्याम अपार्टमेंट

दत्तनगर, आंबेगाव, पुणे **४) जयंत चंद्रकांत वायदंडे** रा. सहकार नगर नं.२, पुणे ४११००४ व्यवसायाचा पत्ता मे. डब्ल्यु. एस. डेव्हलपर्स (भागीदारी संस्था), शॉप नं.८

२, १०, १३, सुमित प्लाझा, मार्केट यार्ड, पूणे ३७ **५) योगेश वसंतराव शेलार**, रा. फ्लॅट नं.९०४, गगन गॅलेक्सी, बिबवेवाडी, पूणे ४११०३७ व्यवसायाचा पत्ता मे. डब्ल्यू

एस. डेव्हलपर्स (भागीदारी संस्था), शॉप नं.८, ९, १०, १३, सुमित प्लाझा, मार्केट यार्ड, पुणे ३७ **६) युसुफ रशीद आतार** , रा. ५०१, सिद्धिवनायक, गुलाबनगर

धनकवडी पुणे व्यवसायाचा पत्ता ५०१, सिद्धीविनायक, गुलाबनगर, धनकवडी, पुणे ४११०४३ यांना **खाते कं. १५१८ रक्कम रू.३,५०,००,०००/ – (रक्कम रू. तीन** 

कोटी पन्नास लाख फक्त) ची दि.३१/०१/२०२२ अखेरची येणे थकबाकी रक्कम रू.७,४७,२२,४४६/– (एकूण रक्कम रूपये सात कोटी सत्तेचाळीस लाख बावीस

**हजार चारशे शेहचाळीस फक्त)** (+) पुढील व्याज व इतर खर्च साठ (६०) दिवसांचे आत भरण्याची मागणी करणारी नोटीस दि.१०/०२/२०२२ रोजी पाठविण्यात

वारसदार तसेच गहाणखत करणारे व इतर तमाम लोकांस कळविण्यात येते की खाली सही करणा–यांनी खालील नमुद केलेल्या मिळकतीचा सदरच्या कायदा कलम १३

च्या उप–कलम (४) च्या नियम ८ अन्वये सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ मधील प्रदान केलेल्या अधिकारानुसार **दि. २७/०५/२०२४ रोजी** ताब

बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियमाच्या कलम १०१ आणि १०७ च्या तरतदीनुसार या मालमत्तेचा ताबा आधीच घेतल

उपरोक्त कर्जदार, जामिनदार, त्यांचे वारसदार तसेच गहाणखत करणारे व इतर तमाम लोकांस कळविण्यात येते की सदर मिळकतीविषयी कोणीही कोणत्याहं

प्रकारचा व्यवहार करू नये, जर कोणी असा व्यवहार केल्यास तो बँकेवर बंधनकारक राहणार नाही व सदर मिळकतीवरील पुणे अर्बन को. ऑप. बँक लि., पुणे यांनी

स्थावर मिळकतीचे वर्णन

हायपोथिकेशन टर्म कर्ज खाते क्रं.१५१८

वायदंडे ५) योगेश वसंतराव शेलार ६) युसुफ रशीद आतार

सेहेचाळीस फक्त) (+) पुढील व्याज व इतर खच

कर्जदार व तारणदार - १) मे. डब्ल्यू एस डेव्हलपर्स (भागीदारी संस्था) श्री. जयंत चंद्रकांत

**जमिनदार –** १) श्री. राकेश नवीनचंद्र भोसले ३) श्री. संजय बबनराव बोडरे ४) जयंत चंद्रकांत

रु. ७,४७,२२,४४६ / – (रुपये सात कोटी सत्तेचाळीस लाख बावीस हजार चारशे

गाव मौजे वाडेबोल्हाई येथील बिगर शेतजमीन गट नं. २२६ पैकी मंजुर भुखंड क्र.१ मिळकत

त्यांना शाासनाने प्रदान केलेल्या अधिकारांस अनुसरून खालील मिळकतीचा **प्रत्याक्ष ताबा दिनांक २७/०५/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता** घेतलेला आहे.

वायदंडे श्री. योगेश वसंतराव शेलार

दि.१०/०२/२०२२

दि. ०९/०६/२०२३

३ एकर म्हणजे १२००० चौ.मी.

पदांकरीता ऑनलाईन परिक्षा झालेली नसल्यामुळे भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही.

वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात आलेली होती.



नोटीस (दस्त हरवल्याबद्दल)

सुर्यिकरण फार्मसी कॉलनी सर्व्हे नं ४३२/१/२, व ४३३ / अ २ नविन अथवा ६८० /अ/२ व ६८०

अ/१/२ जुने मधील प्लॉट नं २१ व २२ यांसी सि.स.नं ३१७८/९,३१७८/८ यावरील स्नोबेरी को ऑप

हौसिंग सोसायटी मर्या मधील पलॅट नं ०६. पहिला मजला. सेलेबल क्षेत्र १९३१ चौ फट (बांधीव क्षेत्र

१०६६ चौ. फुट +६५ चौ. फुट टेरेस ) **हि मिळकत श्री. विवेक व्ही. नळगिरकर व भारती विवेक** 

नळगिरकर यांनी सुरेद्र गिताराम आगरवाल, लिलादेवी हरी आगरवाल, जगदिश श्रीधर जोर्श

तर्फे कु.मु म्हणुन व स्वताः करिता श्री. निवृत्ती लक्ष्मण कोकणे तर्फे कुमु म्हणुन व स्वता

करिता में मार्क व्हेंचर तर्फे भागीदार मिलींद भागवत पोखरकर व रोहन अजित भालेराव तर्पे **कु.मु दत्तात्रय शेटे** यांचे कडुन रजिष्टर अपार्टमेंट डिडने खरेदी घेतलेली असुन सदरील अपार्टमेंट डिड

में सब रजिष्टार साहेब वडगाव मावळ यांचे कार्यालयात दिनांक १३/०५/२०११ रोजी दस्त अनुक्रमांव

२९१९ / २०११ अन्वये नोंदिवलेला आहे. तसेच श्री. एकनाथ विकलराव गोपाळघरे यांनी श्री

विवेक व्ही. नळिगरकर व भारती विवेक नळिगरकर यांचेकडुन वर नमुद पलॅट नं ०६, रिजष्ट

ॲग्रीमेन्ट टु सेलने खरेदी घेतलेला असुन सदरील ॲग्रीमेन्ट टु सेल मे. सब रिजप्ट्रार साहेब वडगाव

मावळ यांचे कार्यालयात दिनांक ०४/०३/२०१३ रोजी दस्त अनुक्रमांक १७१६/२०१३ अन्वये नोंदविलेल

आहे, सदरील दोन्ही दस्त तळेगाव दाभाडे ता मावळ जि.पुणे परिसरातुन गहाळ झालेले आहेत त्यांर्च

फिर्यांद तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनकडे **श्री. एकनाथ विंठुलराव गोँपाळघरे** यांनी ऑन लाईन तका

नंबर, १३२८२ / २०२४ अन्वये दिनांक २८/०५/२०२४ रोजी दाखल केलेली आहे. तरी सदर मिळक

हि आमचे अशिल **श्री. महादेव रामराव भोईनवाड व अरूणाबाई महादेव भोईनवाड** यांनी खरेदे

घेतली असुन त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे शाखेमध्ये कर्जप्रकरण दाखल केले आहे तरी सद् दस्त कोणास सापडल्यास तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनकडे परत करावा अगर सदर दस्ताचे आधा

कोणत्याही वित्तीय संस्था,बॅक अथवा पतसंस्थेमार्फत कर्जप्रकरण केले असल्यास अथवा तबदील केर्ल

असल्यास तसेच सदरील मिळकतीवर अन्य कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क, हितसंबंध दावा, ताबा, वहिवाट, करार- मदार, गहाण, दान, लिज, लिन, पोटगी, वा वारसहक्क, कर्ज, बोजा

तमाम लोकांना कलविपयात येते की जाव मौजे तलेगाव दाभादे ता मावल जि. पणे येथिल

## 📵 թո**ь** Housing

नोंद. कार्यालयः नववा मजला, अंतरिक्ष भवन, 22. के. जी. मार्ग, नवी दिल्ली-फोन्सः 011–23357171, 23357172, 23705414, वेबसाईट: www.pnbho

एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मधील खंड कक्क च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत सूचना भार्सी, पीएनबी हार्ऊसिंग फायनान्स लिमिटेड (यापुढे ''पीएनबीएचएफएल'' असा उल्लेख करण्यात येईल)यांनी सिक्युरिटायक्रेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँ

आसं, प्राप्त हा हाअसम फायनान्स ालामन्ड (याषुड पाएनवाएचएफएल' असा अक्षव करण्यात यहल ग्रामा संख्या। रचन अनुस्वेद 1430) अतंग आमच्या 5, ए.बी.सी.डी. श्रींग एनफांसिमेंट ऑफ सिवयुरियी इंटोस्ट अंक्ट, 2002 यापुड "अधिनियम" असा उद्देश करण्यात यहले मधील संख्या। रचन अनुख्येद 1430) अतंग आमच्या 5, ए.बी.सी.डी. श्रींग हाऊस, पाचवा मजला, जंगली महाराज मंदिरासमोर, जे एम रोड, शिवाजी नगर, पूर्ण-411005 येथील पूर्ण कार्यालय आणि तसेच तिसरा मजला, गणलक्ष्मी कॉम्प्लेक्स, सर्वे क्र. 08 हडमस खराडी वायपास रोड, खराडी, पुणे-411014, महाराष्ट्र येथे स्थित खराडी शाखा कार्यालयाहोस मागणी सूचना पाववली होती. आगण खाली नमूद सर्व कर्जदार/सह- कर्जदार/जामीनदार्यनी हप्ते/व्याज्ञाचा भएणा न केल्याने आपना पाववली कर्जदार/अन्तिम कर्जदार/अन्तिमन स्वत्याच्या आपने कर्जदार/जामीनदार्यनी हप्ते/व्याज्ञाचा भएणा न केल्याने शाली मानु करण्यात आलि अक्षित होता स्वत्य मागणी सूचना जारी कर्जदार अक्षा अध्याव अक्षा अध्याव अध्या भागणा सूचना प्रकाशित करण्यात वत आह. वाहार आणगास आवाहन करण्यात वत का आगण सदर भागणा सूचना प्रकाशित करण्यात वता आह. वाहार आणगास आवाहन करण्यात वत का आगण सदर भागणा सूचना प्रकाशित करण्यात विद्या करण्यात विद्या के अहरवावत व्याज व सुरूकांसक वर मन्तृद करोचा परणा करवा, अन्यया पोएनबिएसएका चोड़ते कोणत्याही एका किवा अध्यान अनामत मातिक इत्युक्त रात्र (4.4) महील सर्व किवा कोणत्याही तत्तुर्दितर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात वेईल ज्यात कर्जांदर व जामीनतर्गच्या अनामत मत्तांचा तावा घेण्याचाही समावेश असेल. बाहारे आगले लाक्ष सिक्युरियवंशिंग और किवा कोणत्याही कर्याचा वेदी आपल्याला ज्याअतर्गत जाहीर लिलाव, लोकांक इन रत्यक्त, निविदा माणविण किवा खाजाणी तहाहों अनामत मत्तांची विद्राव करण्यासादी सूचना फ्राक्तित करण्याच्या दिनांकांपत्त संपूर्ण वक्ताकों करमेचा पौएनबी एचएफरल यांना आलेल्या सर्व खुन, शुल्के व अधिभावेश्वर भागण करता वेईल, कृष्या हि लोकां च्या वाजाणी क्रांत करण्याचा तिनांकांपत्त संपूर्ण वक्ताकों करमेचा पौएनबी एचएफरल यांना आहेल्या सर्व खुन, शुल्के व अधिभावेश्वर भागण तता वेईल, कृष्या हि लोकां च्या वाजाणी करणायाची स्वाचन सर्वाच सर्वाचन सर्वाच सर्वाच सर्वाच सर्वाचन सर्वाचन सर्वाच सर्वाचन सर्वाचन सर्वाच सर्वाचन सर्वाचन सर्वाचन सर्वाचन सर्वाच सर्वाचन सर्वच स्वाचन सर्वाचन सर्वाचन सर्वाचन सर्वाच सर्वाचन सर्वचचन सर्वच सर्वचचन सर्वचचन सर्वच स्वचचन सर्वचचन सर्वचचन सर्वचचन सर्वचचन सर्वचचचन सर्वचचन सर्वचच्या सर्वचचच सर्वचच्या सर्वचच्या सर्वचचच सर्वचच्या सर्वचच्या सर्वचच्या सर्वचचच सर्वचच्या सर्वचच्या सर्वचचच्या सर्वचच्या सर्वचच्या सर्वचचच सर्वचच्या सर्वचच्या सर्वचच्या सर्वचचच्या सर्वचचच्या सर्वचच्या सर्वचचच्या सर्वचचच्या सर्वचच्या सर्वचच्या सर्वचचच्या सर्वचचच्या सर्वचचच्या सर्वचचच्या सर्वचचच्या सर्वचच्या सर्वचचच्या सर्वचचच्या सर्वचच्या सर्वचच्या सर्वचचच्या सर्वचच्या सर्वचचच्या सर्वचचचच सर्वचचच्य येणार नहीं याशिवाय सहर अधिनयमतील अनुन्छेंद 13(13) अंतर्गत आपणांस वर नमूद अनामत मनेने विकी आदेपदी किंवा दतर कोणात्माही मार्गाने इस्तांतरण करता येणार नहीं

ш		· · · · · · · · · · · · · · · · · · ·	रावर जानानमनातारा जानुन्छव् १५(१५) जातनत जान	in the art right	(जानानात नताच विक्रमा, नाजनहा विम्या इतर बमनारवाह	a strain Geometr	(-1 4/(11 4-11)
П	अ.	कर्ज खाते	कर्जदार व	जामीनदाराचे	तारण मालमत्ता	मागणी सूचना	मागणी सूचनेच
Н	क्र.	क्र.	सह-कर्जदाराचे नाव/ पत्ता	नाव व पत्ता		दिनांक	दिनांकास थकब
	1.	HOU/PUN/01 21/848540 NHL/PUN/112 2/1054843 शा.का.: पुणे	कर्जदार दिवंगत शारोन ऑल्विन अँथनीदास आणि सह-कर्जदार श्री/श्रीमती ऑल्विन अँथनी अथनीदास, सर्दनिका क्र. 16, चौथा मजला, मोती कॉन्स्ट्रैक रोड, आत्म चक्रभ स्कूलजवळ, विश्रांतवाडी, येखडा, पुणे, महा-411006.	उपलब्ध नाही	सदिनका क्र. 16, चौथा मजला, मोती कॉर्नर सीएचएसएल,टॅंक रोड, विश्नांतवाडी रोडजवळ, सर्वे क्र. 107/2/1, सीटीएस क्र. 2795,वेरवडा, पुणे, महा- 411006.	2024	रु. 34,06,421.62
	2.	HOU/KRDI/10 18/598838, शा.का. खराडी	कर्जदार दिवंगत अमर बी पाटोळे आणि सह-कर्जदार श्रीमती सुमन अमर पाटोळे, क्र. 225, बाराबाभळी महेश नगर, अहमदनगर, महाराष्ट्र-414002		विंग बी, चौथा मजला, 404, पृथ्वी एकदंत होम्स, गट क्र. 7, गणेश मंदिराजवळ, केसनंद, वाघोली, पुणे-412207		रु. 24,28,095.27
H	स्था	<b>नः</b> पुणे, खराडी,	दिनांकः 28.05.2024		-प्राधिकृत अधिकारी	, पीएनबी हाउ	सिंग फायनान्स
Ι.							

## ताबा सूचना

एडेलवाईज ॲसेट रिकंस्टक्शन कंपनी लि CIN: U67100MH2007PLC174759

रिटेल केंद्रीय व नोंद. कार्यालय: एडेलवाईज हाउस, सी. एस. टी. मार्गाच्या पलीकडे, कलिना, मुंबई- 400098

त्याअर्थी, सुरक्षित धनकोच्या खाली नमूद प्राधिकृत अधिकारयांनी सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिट इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंट्रेस्ट (एन्फोर्समेन्ट) रुल्स, 2002 मधील (नियम 3) सह वाचण्यात येणारया अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमूद केल्यानुसार एक मागणी सूचना जारी केली ज्यात कर्जदारांना सदर सूचनेत नमूद रकमेचा सदर सूचना प्राप् होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते

त्यानंतर, येथे नमूद अभिहरताकनकर्त्याने स्वतः / खाली नमूद विविध ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून सदर वित्तीय मत्ता **एडेलवाईज असेट रिकंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (यापु**रे

'**ईएआरसी**" **म्हणून संदर्भित)** यांना अभिहस्तांकित केल्या. सर्फेसी अधिनियम, 2002 मधील अनु. 5 अंतर्गत सदर अभिहस्तांकन करारान्वये **ईएआरसी** यांनी

अभिहस्तांकन कर्त्यांची जागा घेतलेली असून कर्जदागने प्राप्त केलेल्या वित्त साहाय्याच्या संदर्भातील अंतर्निहित सुरक्षा हिते, जामीने, प्रतिज्ञापत्रे इ. सह अभिहस्तांकनकर्त्याचे सर्व अधिकार, मालकी हक व हिते आता त्यांना प्राप्त झालेली आहेत आणी सरक्षित धनको म्हणन ईएआरसी हे आपले सर्व हक बजावत आहेत कर्जदारांनी सदर रकमेचा भरणा न केल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्व लोकांना सूचित करण्यात येते की **एडेलवाईज ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 सह वाचण्यात येणारया सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 च्या उप-विभाग (4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली वर्णन केलेल्या मालमत्तांचा प्रत्येक मालमत्तेसमोर नमूद करण्यात आलेल्या दिनांकार

ı	अभिहस्तांकन	ट्रस्टचे	कर्ज खाते	कर्जदाराचे नाव व	मागणी सूचनेची	ताबा	ताब्याची
ı	कर्त्याचे नाव	नाव	क्रमांक	सह-कर्जदाराचे नाव	रक्कम व दिनांक	दिनांक	स्थिती
ı	एडेलवाईज रिटेल	ईएआरसी ट्रस्ट	LPUNLAP	1) श्वेता निलेश गोळे	29.02.2020	28-05-2024	प्रत्यक्ष
ı	फायनान्स लिमिटेड	एससी 385	0000024476	2) निलेश सुरेश गोळे	आणि रु. 1,13,36,568.91 पैसे		ताबा
<b>मालमत्तेचे वर्णन:</b> पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, जमीन संबंधित गट क्र. 210/3, मोजमाप 00हे. 16आर सोबत त्यावर उमे असलेले हॉटेलचे बांधकाम						बांधकाम,	
ı	2 40				and the transfer	4 <del>mi</del> <del>m</del> = c	

सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदाराचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते याद्वारे कर्जदार व सर्व लोकांना सावधागरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवह

केल्यास तो एडेलवाईज असेट रिकंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड च्या खाली नमूद रक्कम व तीवरील व्याजाच्या भाराधीन असेल. . स्वा /- प्राधिकृत अधिकारी, एडेलवाईज ॲसेट रिकंस्टक्शन कंपनी लिमिटेड स्थानः पुणे, दिनांक : 30.05.2024

€ Edelweiss

HOME LOANS

गाव नायगाव सीमा, पश्चिमः गट क्र. 212.

MOTILAL OSWAL

मातीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड CIN No.:- U65923MH2013PLC248741

कॉर्पोरेट कार्यालयः मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड, एसटी डेपोसमोर, प्रभादेवी मुंबई- 400025. ई-मेलः hfquery@motilaloaswal.com

शाखा कार्यालयः कार्यालय क्रमांक ४, दुसरा मजला, विश्व आर्केड इमारत, नवले पुलाजवळ, पुणे- मुंबई महामार्गाजवळ, नऱ्हे, कात्रज, पुणे- 411041, महाराष्ट्र

शाखा कार्यालय: कार्यालय क्रमांक 206, 207 आणि 208, दूसरा मजला क्र. 153ए/1 ते 4/1, 1 ते 4/2, 1 ते 4/5 मेगा सेंटर, सोलापूर रोड, हडपसर-411028, महाराष्ट्र

**शाखा कार्यालय:** दुकान क्रमांक 30, पहिला मजला, श्रीहरी कॉम्प्लेक्स, कॉर्पोरेशन बेंकेच्या वर, शिक्रापूर राऊड, चाकण- 410501, महाराष्ट्र संपर्क क्रमांकः अमित सुरेश नागवडे- 9372705415/ यज्ञेश संजय खडके- 9763686700/ प्रशांत संजय सुबंध- 9372705628/ मिथुन यादव गोगावले- 8976789665/ संजय कुमार सोजवाल- 9372705001.

ई-लिलाव व विक्रीसाठी जाहीर सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 आणि 9 च्या तरतुदीसह वाचण्यात येणारय सिक्यरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी 15 दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना

याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार/ जामीनदार/ गहाणदार यांना सूचना देण्यात येत आहे कि, खाली नमूद केलेर्ल मालमत्ता मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीचे अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ओळखली जाणारे यांच्याकडे तारण असून, या मालमत्तेची विक्री खालील तपशील नुसार थकबाकी आणि त्यावरील पुढील व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी, सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 8 आणि 9 सह वाचलेल्या सरफेसी कायद्याच्य तरतुर्दीच्या नियमान्वये 'जशी आहे जेथे आहे' आणि 'जशी आहे जे काही आहे' आणि 'तेथे जे काही आहे' तत्त्वावर, वेबसाइर motilaloswalhf.com द्वारे "ऑनलाइन ई-लिलाव" मार्गाने खाली दिलेल्या तपशीलानुसार विक्री करण्यात येणार आहेः

मागणी सूचना राखीव किंमत कर्जदार/ जामीनदार/ स्थावर मालमत्तेचे ई-लिलाव तारीख कर्ज खाते तारीख आणि ईरठे आणि ईरठे सादर आणि वेळ वर्णन करण्याची शेवटची तारीख राखीव किंमतः तारीखः 19 जून, कर्ज खाते क्र. : 11-05-2023 फ्लॅट क्र. 304, 3रा करिता मजला, ए विंग, एस. 2024 रोजी LXKAT00116- 170045119 रु. 1600000/-शाखा : कात्र**ज** सकाळी 11:30 *ते* रु. 1738925/-क्र. 61/2/2, श्री साई (सोळा लाख फक्त) अपार्टमेंट, आंबेगाव कर्जदारः (रुपये सतरा लाख सायंकाळी ०5:०० इस्ठे : रु. 160000/-अडतीस हजार खु, पुणे, महाराष्ट्र-वा. (प्रत्येकी 5 खी तानाजी लोंढे (एक लाख साठ हजार फक्त) नऊशे पंचवीस मिनिटांच्या अमर्याव सह–कर्जदार 411046 इरठे जमा करण्याची शेवटची अश्विनी खी लोंढे फक्त) विस्तारांसह) तारीख: 18-06-2024 प्लॉट क्र. 16 ए, गट राखीव किंमत: तारीखः 19 जून, 23-06-2021 क्र. 119. रांका 2024 रोजी LXPUN00316- 170044044 रु. 800000/-डेव्हलपर्स, फेज 6, सकाळी 11:30 ते शाखा : पणे रु. 879354/-( आठ लाख फक्त ) कर्जदार : अजय प्रमोद वरके मौज आंबी. (रुपये आत लाख सायंकाळी ०5:०० इरठे : रु. 80000/-सह-कर्जदार एकोणऐंशी हजार एमआयडीसी रोड. डी (ऐंशी हजार फक्त) वा. (प्रत्येकी 5 मिनिटांच्या अमर्याद

तीनशे चौपन्न वाय पाटील कॉलेज हेमलता प्रमोद वरके पहिल मोईन कुरशी 410507 कर्ज खाते क्र.: प्लॉट क्र. 10, गट क्र 08-12-2022 करिता LXHAD00116- 170036719 ਓ. 832830/-शाखाः हडपसर कर्जदारः (रुपये आठ लाख शैलेंद्र महादेव गायकवाड बत्तीस हजार

सह–कर्जदार :

कर्ज खाते क. :

शाखा : पुणे

सह-कर्जदार :

कर्ज खाते क्र.:

शाखा : पणे

सह-कर्जदार :

कर्ज खाते क्र.:

शाखाः पुणे

सह-कर्जदार :

कर्ज खाते क्र.:

शाखा : पुणे

सह-कर्जदार :

शाखा : पुणे

सह-कर्जदार :

कर्जदार :

कर्जदार :

रमेश गजधर बाघेल

सोन गजधर बाघेल

कर्जदार :

कर्जदार :

कर्जदारः

वैशाली शैलेंद्र गायकवाड

LXPUN00216- 170047454

मानेजर कलदीप पंडित

कृष्णादेवी मानेजर पंडित

XPUN00316- 170042525

विठोबा लालसिंग राठोड

पारुबाई विठोबा राठोड

LXPUN00316 -170045133

LXPUN00216- 170035464

मनोज दशरथ सोनवणे

दशरथ नरहरी सोनवणे

LXPUN00316- 170041574

विनायक वसंतासा दलभंजन

संतोष वसंतासा दलभजन

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती:

604, मौजे आठशे तीस फक्त)

08-06-2023

करिता

रु. 300142/-

(रुपये तीन लाख

एकशे बेचाळीस

फक्त )

10-08-2023

पैसे फक्त)

19-12-2020

करिता

रु. 430873/-

(रुपये चार लाख

तीस हजार आठशे

त्र्याहत्तर फक्त )

19-12-2020

करिता

वाडेबोलाई, तालुका हवेली. जिल्हा पणे. कुबेर पार्क, पुणे, महाराष्ट्र 412207

इरठे जमा करण्याची शेवटची तारीख: 18-06-2024 प्लॉट क्र. 71, गट क्र 300, गोल्डन पार्क खामगाव

राखीव किंमत: रु. 250000/-(दोन लाख पन्नास हजार फक्त) इरठे : रु. 25000/-(पंचवीस हजार फक्त)

प्रकाळी 11:30 ते टिळेकरवाडी, हवेली, सायंकाळी ०5:०० रेल्वे स्टेशन जवळ, वा. (प्रत्येकी 5 पणे महाराष्ट मिनिटांच्या अमर्याद इरठे जमा करण्याची शेवटची 412202. विस्तारांसह) तारीख: 18-06-2024 राखीव किंमत: प्लॉट क्र. 14, गट क्र । 19. रांका डेव्हलपर रु. 900000/-2024 रोजी प्रकाळी 11:30 ते (नऊ लाख फक्त)

इरठे : रु. 90000/-

(नव्वद हजार फक्त)

**इरठे जमा करण्याची शेवट**र्ची

तारीख: 18-06-2024

राखीव किंमत:

रु. 320000/-

(तीन लाख वीस हजार फक्त)

(बत्तीस हजार फक्त)

डरठे : रु. 32000/-

इरठे जमा करण्याची शेवटची तारीख: 18-06-2024

राखीव किंमत:

रु. 600000/-

(सहा लाख फक्त)

**इरठे** : रु. 60000/-

(साठ हजार फक्त)

तारीखः 19 जून,

2024 रोजी

सकाळी 11:30 ते

सायंकाळी ०5:००

वा. (प्रत्येकी 5

मेनिटांच्या अमर्याद

विस्तारांसह)

तारीखः 19 जुन

2024 रोजी

सायंकाळी ०५:००

वा. (प्रत्येकी 5

मिनिटांच्या अमर्याद

विस्तारांसह)

तारीखः 19 जुन

2024 रोजी

सकाळी 11:30 ते

सायंकाळी ०5:00

वा. (प्रत्येकी 5

मिनिटांच्या अमर्याद

विस्तारांसह)

\_\_\_ तारीखः 19 जून,

2024 रोजी

प्रकाळी 11:30 ते

सायंकाळी 05:00

वा. (प्रत्येकी 5

मिनिटांच्या अमर्याट

विस्तारांसह)

तारीखः 19 जुन

2024 रोजी

सकाळी 11:30 ते

सायंकाळी ०५:००

फेज-6, आंबी रु. 916512/-एमआयडीसी रोड. (रुपये नऊ लाख सोळा हजार पाचशे बारा फक्त)

मौजे आंबी तालका मावळ .डी वाय पारील कॉलेज जवळ, पुणे, महाराष्ट 410507

प्लॉट क्र. 74, गोल्डन 08-07-2022 करिता **रु**. 412616.20/-(रुपये चार लाख

बारा हजार सहाशे सोळा आणि वीर

पार्क. गट क्र. 300, मौजे खामगाव टिळेकरवाडी, हवेली पुणे 412202 पुणे महाराष्ट्र

, प्लॉट क्र. 57 ब, एस आर क्र. 114, हिस्स

**इरठे जमा करण्याची शेवट**ची तारीख : 18-06-2024 राखीव किंमत : रु. 320000/-(तीन लाख वीस हजार फक्त)

क्र. 1 ए, फुरसुंगी, हडपसर, हवेली, पणे महाराष्ट्र-412308

**इरठे** : रु. 32000/-(बत्तीस हजार फक्त) इरठे जमा करण्याची शेवटची

( आठ लाख फक्त ) **इरठे : रु. 80000/-**

9372705415/ यज्ञेश संजय खडके- 9763686700/ प्रशांत संजय सुबंध- 9372705628/ मिथुन यादव

**गोगावले-** 8976789665/ **संजय कमार सोजवाल**- 9372705001 यांच्याशी संपर्क साधु शकतात, वर नमुद केलेल्या

412308

बेचाळीस हजार

क्र. 234, हिस्सा क्र. 8/2 सी, रॉयल हॉटेल जवळ, फुरसुंगी, हवेली, पुणे, महाराष्ट्र-

रु. 1042431/-(रुपये दहा लाख

चारशे एकतीस

माहिती आणि समर्थन, ई-लिलावासाठी ठेवलेल्या सुरक्षित मालमत्तेचे तपशील आणि ऑनलाइन सादर केले जाणारे बोली फॉर्म

वेब पोर्टलवर तपशील उपलब्ध आहेत ऑणि त्यांच्या केंद्रीकृत हेल्प डेस्कशी संपर्क साधू शकतातः +91 98100 89933, +91

(स्वा/-) प्राधिकृत अधिकारी, मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची 'अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड' म्हणून ओळखले जाणारे) भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

तारीख: 18-06-2024 राखीव किंमत: प्लॉट क्र. 09, एस रु. 800000/-

वा. (प्रत्येकी 5 (ऐंशी हजार फक्त) मिनिटांच्या अमर्याद इरठे जमा करण्याची शेवटची विस्तारांसह) तारीख: 18-06-2024 . लिलाव बोली दस्तऐवजाच्या पुढील अटी व शर्तींनुसार आणि त्यात नमुद केलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित केला जाईल. बोली

याकरिता बोलीदार आमच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, मे. ग्लोबटेक इन्फोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे वेब पोर्टल https://BestAuctionDeal.com यास भेट देऊ शकतात. इच्छुक खरेदीदार त्याच पोर्टलवर लिलावाच्या अटी व शर्ती आणि प्रक्रियेतून जाऊ शकतात आणि संपर्कः- **विनोद तानाजी कांबळे-** 9372705614/ **अमित स्रेश नागवडे**-

124 44 70 855, ई-मेल आयडी: Care@BestAuctionDeal.com **ठिकाण**: महाराष्ट्र तारीख: 30.05.2024

मखत्यारपत्र, अगर अन्य कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध वा मालकी अधिकार असल्यास त्यांन . सदर नोटीस प्रसिध्द झालेपासून ७ (सात) दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्यावर समक्ष भेट घेऊ मुळ कागदोपत्री पुरावा दाखवुन आम्ची खात्री पटवुन द्यावी. येणेप्रमाणे नोटीस दिली असे. বি. २९/০५/२०२४ Adv. Sunanda Ghule (Yeole)
Off.: Near Jain Mandir, Rajgurav Colony Road, Talegaon Dabhade (Station), Tal. Maval,
Dist. Pune - 410507. Mo. : 9850791617 E-mail : adv.yeole@gmail.com

# STU

## स्टरलाईट टेक्नोलॉजीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः चौथा मजला, गोदरेज मिलेनियम, कोरेगाव रोड 9, एसटीएस 12 / 1, पुणे, महाराष्ट्र- 411001, भारत

CIN: L31300PN2000PLC202408, फोनः +91-020-30514000, फॅक्सः +91 020-30514113, ईमेल आयडी: secretarial@stl.tech वेबसाईट: www.stl.tech

समभागधारकांसाठी सूचना [समभागांच्या गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (IEPF) कडे हस्तांतरणासाठी] कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाद्वारे अधिसूचित आणि वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आलेल्या गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (अकाऊन्टिंग,अंकेक्षण, हस्तांतरण व परतावा) नियम, 2016 (''नियम'' मधील नियम 6 सह वाचण्यात येणारया कंपनी अधिनियम, 2013 च्या अनच्छेद 124(6) च्या अनषंगांन

ही सूचना प्रकाशित करण्यात येत आहे. या नियमांमध्ये इतर बार्बीच्या व्यतिरिक्त ज्या समभागांचा लाभांश

लागोपाठ सात वर्षे देण्यात आलेला नाही किंवा त्यासाठी दावा करण्यात आलेला नाही असे समभाग आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यामध्ये हस्तांतरित करण्याची तरतद आहे. प्तमभागधारकांना कृपया लक्षात घ्यावे की 2016-17 या आर्थिक वर्षासाठी जाहीर करण्यात आलेला अंतिग नाभांश सात वर्षांच्या कालावधीपर्यंत दिला गेलेला नसल्यास किंवा त्यावर दावा करण्यात आलेला नसल्यार तो ऑगस्ट 2024 मध्ये आयईपीएफमध्ये जमा करण्यात येईल. लागोपाठची सात वर्षे ज्या समभागांवरील लाभांशावर दावा करण्यात आलेला नाही तेसुद्धा सदर नियमांमधील प्रक्रियेनुसार हस्तांतरित करण्यात येतील सदर नियमांनुसार संबंधित समभागधारकांना समभागांच्या हस्तांतराबाबत सचित करणारी सुचना पत्रे पाठविण आवश्यक असून ती त्यांच्या अद्ययावत उपलब्ध पत्त्यांवर पाठविण्यात आलेली आहेत. अश

प्तमभागधारकांचे आणि आयईपीएफ कडे हस्तांतरित करावयाच्या समभागधारकांचे तपशील कंपनीच्या

वेबसाईटवर www.stl.tech येथे अपलोड करण्यात येत आहेत. समभागधारकांना विनंती आहे र्क

त्यांनी तपशिलाची पडताळणी करण्यासाठी वेबसाईट पाहावी 25 जुलै, 2024 पर्यंत समभागधारकांकडून समभागांच्या संदर्भात कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास सदर नियमांमध्ये दिलेल्या आवश्यकतेचे पालन करीत कंपनीद्वारे सदर नियमांमध्ये नमूद करण्यात आलेल्या आणि खाली देण्यात आलेल्या नियमांमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार पुढील सूचना न देता शेवटच्या दिनांकास

. **कापील स्वरूपातील समभाग धारण करीत असल्यास:** समभागधारकाच्या नावे नोंदणी असलेले मुळ समभाग प्रमाणपत्र आपोआप रह होईल आणि तो रोख रकमेत रुपांतर करण्यायोग्य समजण्यात येणार नार्ह आणि समभाग आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येतील. I. डीमॅट स्वरूपातील समभागांसाठीः आपल्या डीमॅटखात्यातील समभाग थेट आयईपीएफ

प्राधिकरणाच्या डीमॅटखात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येतील ुमपया लक्षात घ्यावे की सदर नियमांच्या अनुषंगाने आयईपीएफ कडे हस्तांतरित करण्यात येणारया दावा केलेल्या लाभांश रकमेच्या आणि समभागांच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही. आयईपीएफ कडे हस्तांतरित करण्यात आलेले समभाग/लाभांशासाठी कंपनीकडन एनटायटलमेंट लेटर प्राप केल्यानंतर आणि कंपनीच्या नोडल ऑफिसरकडे प्रपत्र आयर्डपीएफ-5 मध्ये नमुद आवश्यक कागदपत्रांच्य छपील प्रती पाठवून विहित प्रपत्र आयईपीएफ-5 मध्ये अर्ज करून आयईपीएफ प्राधिकरणाकडे दावा करता

अधिक माहितीसाठी कंपनीच्या वेबसाईटवर www.stl.tech येथील ``Investors'' विभागात दिलेले आपले काही प्रश्न असल्यास कृपया कंपनी / मे. केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड, राजिस्टार व ट्रान्सफर एजंट यांचे संपर्क साधावा. संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहे:

स्टरलाईट टेक्नोलॉजीज लिमिटेड चौथा मजला,गोदरेज मिलेनियम कोरेगाव रोड ९, एसटीएस 12/1, पुणे 411001, महाराष्ट ईमेलः secretarial@stl.tech टेली. क्र.: 020-30514000

वेबसाईटः www.stl.tech

दिनांकः 29 मे, 2024

मे. केफिन टेक्नोलॉजीज लि. सेलेनियम टॉवर बी. प्लॉट 31-32 गाचीबावली, फायनॅन्शिअल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद- 500 032 येल फ्री क्र.: 1800-309-4001 ईमेलः einward.ris@kfintech.com वेबसाईटः www.kefintech.com

राखीत किंमत

बयाणा रक्कम

बोली वाढविण्याची रक्कम

राखीव: रू. २३,५०,०००/-

बयाणा : रू. २,३५,०००/-

(रूपये दोन लाख पस्तीस हजार फक्त)

बोली वाढ: रू. २५,०००/-

(रूपये पंचवीस हजार फक्त)

राखीव: रू. ६८,००,०००/-

(रूपये अड्सष्ठ लाख फक्त)

बयाणा : रू. ६,८०,०००/-

(रूपये सहा लाख ऐंशी हजार फक्त)

बोली वाढ : रू. २५,०००/-

(रूपये पंचवीस हजार फक्त)

राखीव: रू. २५,००,०००/-

(रूपये पंचवीस लाख फक्त)

बयाणा: रू. २,५०,०००/-

रूपये दोन लाख पन्नास हजार फक्त)

बोली वाढ: रू. २५,०००/-

(रूपये पंचवीस हजार फक्त)

रूपये तेवीस लाख पन्नास हजार फक्त)

स्टरलाईट टेक्नोलॉजीज लिमिटेड करित जनरल काउन्सेल आणि कंपनी सचिव

बैक ऑफ महाराष्ट्र **Bank of Maharashtra** 

ल्याने त्याांना ताबा नोटीसीची प्रत देखील देण्यात आलेली आहे.

कर्जदार/जामिनदार/गहाण

खतदार यांची नावे

प्रतिकात्मक ताबा घेतल्याचा दिनांक

कर्जाचा प्रकार व खाते क्रं. कलम १३(२) अंतर्गत दिलेल्या

मागणी नोटीसीचा दिनांक

तारण/जप्त केलेल्या स्थावर

दिनांक :- २८/०५/२०२४

संपुर्ण येणे बाकी

मिळकतीचे वर्णन

ठिकाण :- पुणे

अ.

मध्य रेल्वे

NIT NO .DRM-W-PA-F-Tende

NE-2024-1. Dt.27.05.2024

डल रेल्वे प्रबंधक (कार्य), पुणे पुढील कामाकरीता खुल्या – निविदा आमंत्रित करीत आहे. एनई–1– सिनी. डीईएन

(एनई) पुणे सेक्शनअंतर्गत दौंड-मनमाड सेक्शनमधील

एलसी नं.-3, 4, 9, 10, 33, 34, 52, 54, 57 सी, 60

65, 69, 70, 72, 78 येथे आणि पुनतांबा-साईनगर शिर्डी

सेक्शनमधील किमी 450/4-5 आणि 453/8-9 स्थित

आर्याबी रोशे पात्रजालयाच्या मोजमामध्ये अतिरीतन पात्रजाचे

पाणी<sup>ँ</sup>काढून टाकणे (डीवॉटरींग), **एनआयटीचा खर्चः** 

रु.5,756,202.48/- **बोली प्रतिभूती मूल्य** रु. 1,15,100/-

कार्यपूर्णता अवधीः 6 महिने. बंद होण्याची तारीख व

**वेळ**ः 19.06.2024 रोजी 15.15 वाजेपर्यंत. विवरणाकरीता

रेल्वे फाटक को बंद स्थिति में पार करना मना है

जीवनसाथीच्या

दर रविवारी लोकसत्ता'तून

जीवनसाथी

मडळ रेल्वे प्रबंधक (कार्य), पुणे

वेबसाईट www.ireps.gov.in ला भेट द्यावी.

तिवडीसाठी

मंगल मार्ग

एकमेव

आस्ति वसुली शाखा: आगरकर हायस्कूल बिल्डींग, दुसरा मजला,

सोमवार पेठ, पूणे-४११०११. फोन : ७०३०९२४०७८ ईमेल : brmgr1453@mahabank.co.in

• बोजा : माहित नाही 🔹 ताबा : प्रत्यक्ष ताबा

एक परिवार एक बैंक

दि सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि त्यासह वाचण्याच्या सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ मधील रूल ८(६) च्या अटींनुसार स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिता ई–ऑक्शन विक्री सुचना. या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि विशेषकरुन कर्जदार आणि जामीनदारांना सूचना देण्यात येते की, खाली नमूद केलेल्या स्थावर मालमत्ता, ज्या सुरक्षित धनको म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे गहाण/बोज्याअंतर्गत आहेत आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत अधिकारी यांनी सदर मालमत्तांचा **प्रत्यक्ष ताबा** घेतला असून, सदर मालमत्तांची '<mark>'जसे आहे जंथे आहे'', ''जे आहे जसे आहे''</mark> आणि **''तेथे जे आहे''** या तत्त्वावर, बँक ऑफ महाराष्ट (सुरक्षित धनको) यांना खाली नमुद केलेल्या परीशिष्टामधील कर्जदार व जामीनदार यांच्याकडून येणे असलेली रक्कम वसूल करण्यासाठी विक्री केली जाणार आहे. कर्जदार आणि जामीनदारांकडून येणे असलेल्या

प्राधिकृत अधिकारी

पुणे अर्बन को-ऑप. बँक लि., पुणे

	अ. क्र.	कर्जदार/ जामीनदाराचे नांव आणि पत्ता
	٩.	कर्जदार : मे. एएफएम कलेक्शन,
		कर्जदार : मे. एएफएम कलेक्शन, प्रोप्रायटर श्री. शेख मसरूर मंझूर यांच्यामार्फत
		जामीनदार : श्री. शेख मंझूर इमामुद्दीन
		शाखा : आस्ति वसुली शाखा, पुणे
		संपर्क : श्री. सुधीर कुलकर्णी, सहाय्यक महाप्रबंधक
		व शाखा प्रमुख.
		मोबाईल : ७०३०९२४०७८.
	₹.	कर्जदार : श्री. राहुल शंकर महाडीक, सौ. प्राची राहल महाडीक
	١,.	सौ. प्राची राहल महाडीक

कर्जदार : श्री. पार्थ प्रणबनंदा मजुमदार,

संपर्क : श्री. सुधीर कुलकर्णी, सहाय्यक महाप्रबंधक

ई- लिलावाची तारीख व वेळ

मालमत्ता पाहणीची तारीख व वेळ

बयाणा रक्कमेसहीत बोली सादर करण्याची अंतिम तारीख

सौ. सोमा पार्थ मजुमदार

शाखा: आस्ति वसुली शाखा, पुणे

मोबाईल : ७०३०९२४०७८.

जामीनदार: नाही

व शाखा प्रमख.

दिनाक २९/०५/२०२४

ठिकाण : पुणे

१. नोट

अ. क्र.

होणाऱ्या दराने व्याज, तसेच किंमत आणि खर्च, वजा वसुली जर असेल रु ५७ ९२ ६२९ ००/- (रु सत्तावन्र लाख ब्याण्णव हजार सहाशे एकोणतीस फक्त) अधिक त्यावरील ८.७५% दराने जामीनदार : नाही वार्षिक व्याज दि. ०१/११/२०१९ शाखा: आस्ति वसुली शाखा, पुणे पासनच्या मासिक येण्यासहीत तसेच संपर्क : श्री. सुधीर कुलकर्णी, सहाय्यक महाप्रबंधक दंडात्मक व्याज किंमत आणि खर्च, वजा व शाखा प्रमख. वसुली असेल तर मोबाईल : ७०३०९२४०७८.

रकमेचा तपशील, स्थावर/जंगम मालमत्तेचे संक्षिप्त वर्णन आणि त्यावरील माहित असलेला बोजा, ताब्याचा प्रकार, राखीव किंमत, बयाणा रक्कम आणि बोली वाढविण्याची रक्कम पुढीलप्रमाणे आहे.

येणे रक्कम

रु. ४८.५५.८९१.०० (रु. अङ्रेचाळीस

लाख पंचावन्न हजार आठशे

एक्क्याण्णव फक्त) अधिक त्यावरील

दि. ३०/०८/२०२२ पासूनचे लागू

रु. २०.८९.३८९.५०/**-** (रु. वीस

नाख एकोणनव्वद हजार तीनशे

कोणनव्वद आणि पैसे पन्नास फक्त)

अधिक त्यावरील लागू होणाऱ्या दराने

असेल तर

मालमत्ता लॉट नं. २: रो हाऊस नं. २, तळ मजला, स. नं. १५, हिस्सा नं. २/१, गाव धायरी, ता. हवेली, जिल्हा पुणे, चटई क्षेत्रफळ ९३० चौ. फू. म्हणजेच बांधकाम क्षेत्रफळ १२०९ चौ. फू. म्हणजेच ११२.३६ चौ. मी. + टॉप टेरेसचे क्षेत्रफळ ५२ चौ. फु. म्हणजेच बांधकाम क्षेत्रफळ ४.८३ चौ. मी., जमीनीच्या १/४ अविभाजीत हिश्श्यासहीत, सर्व फिक्श्चर्स,फिटींग्ज्, आणि जमीनीच्या अविभाजीत हिश्श्यावर बांधण्यात आलेले चतुःसीमा- पूर्वेस : रो हाऊस न. ०१, पश्चिमेस : रो हाऊस न. ०३, दक्षिणेस : स नं. १५ ची उर्वरित मालमत्ता, उत्तरेस: रस्ता

स्थावर/जंगम मालमत्तेचे संक्षिप्त वर्णन

आणि ताब्याचा प्रकार

मालमत्ता लॉट नं. १: फ्लॅट नं. २०३, २ रा मजला, बांधकाम क्षेत्रफळ ७३० चौ.फू.

(६७.८२ चौ.मी.), 'टेम्पल टॉवर' बिल्डींग, स.नं. ४६, हिस्सा नं. १३बी/१७,

१३बी / २४, कोंढवा खुर्द येथे स्थित, पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक हद्दीत.

• बोजा : माहित नाही 🔹 ताबा : प्रत्यक्ष ताबा मालमत्ता लॉट नं. ३ : रहिवासी फ्लॅट नं. १० चा सर्वसामाईक भाग, ५ वा मजला, बांधकाम क्षेत्रफळ ८२१.०० चौ. फू. म्हणजेच ७६.३० चौ . मी., मिळकत न. ६/०५५७/९, मांजरी ग्रामपंचायतीमध्ये घर मिळकत म्हणून नोंद करण्यात आलेले, ॲम्बियन्स रेसिडेन्सी बिल्डींगमध्ये, स. नं. ७७, हिस्सा नं. २/१३, एचडीएफसी बँकेमागे, मांजरी शाखा, मांजरी बु., ता. हवेली, पुणे–४१२३०७,

व्याज. दि. १०/०४/२०२१ पासनच्या मासिक येण्यासहीत तसेच दंडात्मक चतुःसीमा- पूर्वेस : मोकळा प्लॉट, पश्चिमेस : रस्ता, दक्षिणेस : मोकळा प्लॉट, व्याज किंमत आणि खर्च, वजा वसुली उत्तरेस : फ्लॅट न. ११ • बोजा : माहित नाही • ताबा : प्रत्यक्ष ताबा तारीख व वेळ

दि. १४/०६/२०२४, दु. १२.०० ते दु. ४.०० दरम्यान लॉट नं. १ ते ३ करीता ई-ऑक्शन सुरू होण्यापूर्वी (एमएसटीसीच्या नियमानुसार) दि. १०/०६/२०२४, दु. ३.०० ते साय. ५.०० दरम्यान लॉट नं. १ ते ३ करीता

टीपः 🖣) बँकेने मालमत्तांचा प्रत्यक्ष ताबा घेतला असून त्यावर कोणताही बोजा नाही. तरीही सदर मालमत्तांवर संबंधित सोसायटीज् / सरकारी / स्थानिक प्राधिकरण / प्राधिकरणांचे देखभाल खर्च इ. संदर्भात देणे असू शकते त्यामूळे प्रस्तावकांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी संबंधित सोसायटी / प्राधिकरण / प्राधिकरणांचे काही देणे / आकार / बोजा असल्यास त्याची खात्री करून घ्यावी. सदर मालमत्तांवर जर काही देणे आकार/बोजा असल्यास ते प्रस्तावकाने भरावयाचे आहे. २) सदर ई–ऑक्शन ई–बिक्रयमार्फत करण्यात येईल. त्यासाठी प्रस्तावकांनी "https://www.mstcecommerce.com/ auctionhome/lbapl/Index.jsp" या वेबसाईटवर लॉग इन करून स्वतः नोंदणी (Register) करून घ्यावी. प्रस्तावकांनी केवायसी कागद्पत्रे अपलोड करावीत. कृपया नोंद घ्यावी की, केवायसी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी कमीत कमी २–३ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामूळे प्रस्तावकांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी शेवटच्या क्षणाची चिंता / घाई–गडबड टाळण्यासाठी काही दिवस अलीकडेच नोंदणी करून केवायसी कागदपत्रे अपलोड करावीत. रजिस्ट्रेशन संदर्भातील शंकांसाठी **९३३०१०२६४३; ९०५१०७७८८६; ९८१११४६५१६** आणि **९९११७००२३३** वर संपर्क साधावा. कृपया नोंद घ्यावी की, एमएसटीसी, बयाणा रक्कम फक्त एनईएफटी स्वरूपात स्वीकारते. (एमएसटीसीकडून आरटीजीएस स्वीकारण्यात येणार नाही.) विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी कृपया बँकेच्या वेबसाईटवरील लिंक https://www.bankofmaharashtra.in/properties\_for\_sale.asp पहावी

**महत्वाची माहिती :** सदर मालमत्तांवर संबंधित सोसायटीचा देखभाल खर्च इ. च्या थकबाकीचा दावा असु शकतो. त्यामुळे प्रस्तावकांना सङ्का देण्यात येतो की, विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मालमत्तांवर संबंधित सोसायटीचे काही देणे

असल्यास किंवा कोणत्याही सरकारी प्राधिकरणाचे किंवा बिल्डरचे काही देणे असल्यास त्याची खात्री करून घ्यावी. संबंधित मालमत्तांवर अशा कोणत्याही आकारांची थकबाकी असल्यास ती प्रस्तावकाने भरावयाची आहे.

सदर नोटीस ही प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात येते. कोणत्याही प्रकारच्या स्पष्टीकरणासाठी मूळ इंग्रजी नोटीस ग्राह्य धरली जाईल.

सहाय्यक महाप्रबंधक व अधिकृत अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट